

राज्यस्तरीय अँगोअँडव्हायजरी समितीच्या दि.०७/०६/२०१९ च्या बैठकीतील कृषि हवामान विषयक संदेश खालीलप्रमाणे आहे.

**हवामानाचा अंदाज -**

- १) कोकणात दिनांक ७ व ८ जून रोजी तुरळक ठिकाणी तर ९, १० व ११ जून रोजीकाही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे
- २) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुढील ५ ही दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

**इशारा-**

- १) मराठवाड्यात ७ जून, मध्य महाराष्ट्रात दिनांक ७ व ८ जून २०१९ तर विदर्भात दिनांक ७ ते ९ जून २०१९ पर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वा-यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- २) मराठवाड्यात दिनांक ७ व ८ जून रोजी तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
- ३) विदर्भात दिनांक ७ ते ११ जून पर्यंत बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट व तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे.

**कृषि सल्ला -**

- १) फळ पिकावर बाष्पीभवन रोखण्यासाठी ८ % केओलीनची फवारणी करावी.
- २) फळपिकांमध्ये शक्यतो खुरपणी करू नये. व बोर्डोपेस्ट खोडांना लावावे.
- ३) उन्हाळी भाजीपाला व फळबागांना शक्यतो सायंकाळी हलके ओलीत करावे. आवश्यक तेथे २ पाण्याच्या पाळीतील अंतर कमी करावे.
- ४) पिकांना पाणी शक्यतो रात्री द्यावे. ड्रीप व स्प्रिंकलरचा वापर करावा.
- ५) फळबागांचे उष्णतेपासून संरक्षण करणेसाठी शेडनेटचा वापर करावा.
- ६) तसेच सुत्रकृमिच्या नियंत्रणासाठी निंबोळीपेंढ चा वापर करावा.
- ७) जनावरांच्या गोठ्यामध्ये पंखे किंवा फॉगर्स लावावेत.
- ८) गोठ्यांच्या बाजूने बारदाण लावून तो पाण्यात भिजवावा.
- ९) जनावरांना उन्हात चरण्यासाठी नेऊ नये व स्वच्छ व थंड पाणी द्यावे.
- १०) वाळलेला चारा रात्री किंवा पहाटे जनावरांना खाऊ घालावा.
- ११) एक वर्षाच्या आतिल नवीन लागवड केलेल्या फळपिकांचे कलमे/रोपे यांचे कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सावली करावी. तसेच खोडा भोवती पाला पाचोळ्यांचे अच्छादन करावे.
- १२) खरीप हंगामाच्या पुर्व तयारीसाठी जमिनीची नांगरट करून जमिन उन्हात तापूद्यावी व पुर्व मशागतीची कामे सुरु करावीत. तसेच बांध बंधिस्ती करून घ्यावी.
- १३) भात पिकासाठी रोपवाटीका तयार करणेच्या दृष्टीकोनातून पुर्वतयारी करावी. १ हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी १० गुंठे रोपवाटीका तयार करावी. पेरणीसाठी सुधारित / संकरित बियाणे शासकीय यंत्रणेकडून / कृषि विद्यापीठांच्या विक्री केंद्राकडून उपलब्ध करून ठेवावे.
- १४) गादीवाफे तयार करताना १ मी रुंदीचे, १५ सेमी उंचीचे व आवश्यकतेनुसार लांबीचे गादीवाफे तयार करून ठेवावे. वाफे तयार करताना २५० किलो शेणखत प्रति गुंठा मातीत मिसळावे.

**टिप:-आपले झोन/जिल्हयानुसारचे संदेश आपले स्तरावरून पाठविण्यात यावेत.**